

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये  
स्थित राज्य शासनाच्या अधिपत्याखालील  
कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या  
ठेवण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती  
घटित करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक जीएडी-३२०३६/१४/२०२३-जीएडी (कार्या.१८)/(७१५१८६)/रवका-१.  
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन ४०००३२.

दिनांक : १८ जुलै २०२५.

- संदर्भ :-**
- १) विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे, मुंबई विभाग, यांचे अ.शा. पत्र क्रमांक बीबी/डीआरएम/डीओ/२०२३-२४, दि.०२.११.२०२३ आणि १५.११.२०२३.
  - २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१४/प्र.क्र.८०/१८(रवका), दि.३१.१२.२०१४.
  - ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.६२/१८(रवका), दि.२४.०२.२०२०.

### प्रस्तावना.

मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील सकाळी व सायंकाळी होणारी प्रवाशांची गर्दी कमी व्हावी या दृष्टीने कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची (*Staggered timings*) विनंती मध्य रेल्वे, मुंबई विभाग, यांनी मुंबईतील केंद्र सरकार, राज्य शासन व खाजगी संस्था यांच्या कार्यालयांना केली आहे. त्यास अनुलक्षून, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य शासनाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची व्यवहार्यता तपासून राज्य शासनास शिफारस करण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती घटित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती

### शासन निर्णय.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य शासनाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची (*Staggered timings*) व्यवहार्यता तपासून राज्य शासनास शिफारस करण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली, याद्वारे, पुढीलप्रमाणे समिती घटित करण्यात येत आहे:-

- |  |     |          |
|--|-----|----------|
| (१) मा. मुख्य सचिव   | ... | अध्यक्ष. |
| (२) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग                    | ... | सदस्य.   |
| (३) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (परिवहन),<br>गृह विभाग | ... | सदस्य.   |

(४) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (प्रशासन, नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन), सामान्य प्रशासन विभाग	... ..	सदस्य.
(५) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (न.वि.-१), नगर विकास विभाग	... ..	सदस्य.
(६) अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग	... ..	सदस्य.
(७) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग	... ..	सदस्य.
(८) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग	... ..	सदस्य.
(९) श्री. श्रीकर परदेशी, मा. मुख्यमंत्री यांचे सचिव	... ..	सदस्य.
(१०) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई	... ..	सदस्य सचिव.
(११) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर	... ..	सदस्य.
(१२) जिल्हाधिकारी, मुंबई शहर	... ..	सदस्य.

२. उक्त समितीच्या बैठकांना, आवश्यकतेनुसार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येईल.

३. उक्त समिती आपला अहवाल तीन महिन्यांत शासनास सादर करील.

४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१८१५०५०६७४०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( शहाजहान मुलाणी )  
शासनाचे उपसचिव.

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राज भवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ४) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ५) मा. उप मुख्यमंत्री, नगरविकास, यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

- ६) मा. उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान भवन, मुंबई.
- ९) सर्व मा.संसद सदस्य/विधानपरिषद सदस्य/विधानसभा सदस्य.
- १०) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ११) जिल्हाधिकारी, मुंबई शहर/मुंबई उपनगर.

**प्रत-**

- १) सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासनिय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. अपर मुख्य सचिव (प्र.ना.उ. व सुशासन) (अ.का.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) निवड नस्ती, रवका-२.